

राज्यातील ६ शासकीय तंत्रनिकेतनामधील पदविका अभ्यासक्रमांचे पदवी अभ्यासक्रमात श्रेणीवर्धन करून नविन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करणेबाबत.

## महाराष्ट्र शासन

### उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन निर्णय क्रमांक : मान्यता-२०१५/(१४३/२०१५)/तांशि-५,

मंत्रालय विस्तार भवन, मादाम कामा मार्ग,

हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२.

दिनांक: १३ ऑक्टोबर, २०१६

**संदर्भ** : संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे क्रमांक ९/नियोजन/२०१५/३०९,  
दिनांक २१ ऑक्टोबर, २०१५ चे पत्र

### **प्रस्तावना :-**

सध्या राज्यात एकूण ४३ शासकीय तंत्रनिकेतने असून यापैकी काही तंत्रनिकेतनांमध्ये द्वितीय पाळीमध्ये देखील विविध पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. याशिवाय ८ शासकीय व ४ शासकीय अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालये कार्यरत असून यामधील पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता अत्यंत अल्प असून या संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात इच्छूक असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते.

२. सबब राज्यात शासकीय तंत्रनिकेतनांच्या तुलनेने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेशक्षमता कमी असल्याने व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची असलेली मागणी विचारात घेऊन प्राप्त परिस्थितीत विभागाच्या अखत्यारितील शासकीय तंत्रनिकेतनातील उपलब्ध साधनसामग्री, जागा, इमारती आणि मनुष्यबळाचा विचार करून यांचा योग्य विनियोग करून कमीत कमी खर्चात ज्या शासकीय तंत्रनिकेतनामध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मानकानुसार अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी आवश्यक पुरेशा सोयी-सुविधा व जागा उपलब्ध आहे आणि ज्या तंत्रनिकेतनाच्या ठिकाणी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांना मागणी आहे, अशा ठिकाणाच्या तंत्रनिकेतनाचे रूपांतरण अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्याचे विभागाच्या विचाराधिन होते. या अनुषंगाने सदरच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने त्यांच्या दिनांक ४/१०/२०१६ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे. त्यानुसार सदर शासन निर्णय निर्गमित करण्याचे प्रस्तावित होते.

### **शासन निर्णय :-**

उपरोक्त पार्श्वभूमी व वस्तुस्थितीचा विचार करता, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या (AICTE) च्या मान्यतेच्या अधिन राहून खालील शासकीय तंत्रनिकेतनांमधील पदविका अभ्यासक्रमांचे पदवी अभ्यासक्रमात श्रेणीवर्धन करून नविन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	विद्यापिठाचे नांव व ठिकाण	विद्यापिठांतर्गत असलेले जिल्हे	श्रेणीवर्धन करण्यासाठी प्रस्तावित शासकीय तंत्रनिकेतनांचे नाव
१.	मुंबई विद्यापीठ, मुंबई	मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड	शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी (औषधनिर्माण शास्त्र पदविका अभ्यासक्रम वगळून)
२.	अमरावती विद्यापिठ	अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम,	शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळ (मुला-मुलींचे को-एज्युकेशन)
३.	उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ, जळगांव	धुळे, जळगांव, नंदूरबार	शासकीय तंत्रनिकेतन, धुळे
४.	डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ औरंगाबाद	औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद	शासकीय तंत्रनिकेतन, जालना
५.	स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठ नांदेड	हिंगोली, लातूर, नांदेड, परभणी	शासकीय तंत्रनिकेतन, लातूर (मुला-मुलींचे को-एज्युकेशन)
६.	सोलापूर विद्यापिठ, सोलापूर	सोलापूर	शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर

२. तसेच या अनुषंगाने खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात येत आहे -

१. उपरोक्त सर्व शासकीय तंत्रनिकेतनांचे श्रेणीवर्धन करून या नविन अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ मध्ये नमूद केलेल्या प्रवेशक्षमतेसह सुरु करावयाच्या अभ्यासक्रमांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मान्यतेच्या व अटी/शर्तीच्या अधीन राहून सुरु करणे.

२. सदर प्रयोजनार्थ अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मानकानुसार परिशिष्ट "अ" मधील नमूद संस्थानिहाय आवश्यक असलेली मंजूर पदे विचारात घेऊन नविन पदांच्या निर्मितीसाठी व या संस्थांमध्ये सध्या असलेल्या पदांच्या रुपांतरणासाठी मान्यता देण्यात येत असून त्यानुसार आवश्यक ती समायोजनासह सर्व कार्यवाही करणे.

३. तसेच सदरहू श्रेणीवर्धीत करण्यात येणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतनामध्ये प्रस्तावित अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मानकानुसार आवश्यक असणारी यंत्रसामुग्रीसाठी आणि पदनिर्मिती रुपांतरणाकरीता / येणा-या खर्चासाठी आवश्यक असलेली वित्तिय तरतूद करणे.

४. ज्या ६ शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे रुपांतरण अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमामध्ये करण्याचे प्रस्ताविण्यात आले आहे, तेथे सध्या चालू असलेल्या पदविका अभ्यासक्रम टप्याटप्याने बंद करुन त्याऐवजी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मान्यतेने व अटी/शर्तीनुसार अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याची कार्यवाही करणे.
  ५. तसेच लातूर व यवतमाळ येथील सध्याच्या दोन शासकीय तंत्रनिकेतनांपैकी शासकीय तंत्रनिकेतन (मुलींचे) हे मुला-मुलींकरिता मध्ये रुपांतरीत करण्यासाठी आवश्यक असलेली रितसर कार्यवाही पूर्ण करणे.
  ६. सध्या शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे सुरु असलेल्या औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रम हा शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, रत्नागिरी येथे स्थलांतरीत करण्याची रितसर प्रक्रिया पूर्ण करुन कार्यवाही करणे.
३. तथापि, सदरच्या नविन अभियांत्रिकी महाविद्यालयास व त्यामध्ये नव्याने सुरु करावयाच्या पदवी अभ्यासक्रमास व उपरोक्त परिच्छेद २ मधील विविध बाबींची पूर्तता करण्यासाठी आवश्यकतेनुसार अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची रितसर मान्यता घेण्याची कार्यवाही तंत्र शिक्षण संचालनालयाने तात्काळ विनाविलंब पूर्ण करावी.
  ४. सदर पदविका अभ्यासक्रमाचे शासकीय पदवी अभ्यासक्रमात श्रेणीवर्धन केल्यामुळे येणारा आर्थिक भार योजनेतर लेखाशिर्ष क्रमांक - मागणी क्रमांक डब्ल्यू-३, २२०३, तंत्रशिक्षण,११२-अभियांत्रिकी / तंत्र महाविद्यालये व संस्था, (००)(०१) शासकीय अभियांत्रिकी व वास्तुशास्त्र महाविद्यालये (वसतिगृहासहीत) (२२०३ ०३२७) या लेखाशिर्षाखाली वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या योजनेतर तरतूदीतून भागविण्यात यावा.
  ५. सदर शासन निर्णय हा वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ५४७ /व्यय-५, दिनांक १३-१०-२०१६ अनुसार व मंत्रीमंडळाने दिनांक ४-१०-२०१६ रोजी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१६१०१३१६५१०९०५०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( डॉ. किरण पाटील )

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव

२. मा.मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचे खाजगी सचिव
३. मा.राज्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचे खाजगी सचिव
४. मा.मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा.प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण, मंत्रालय, मुंबई
६. प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई
७. प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
८. संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई
९. संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, वांद्रे-पूर्व, मुंबई-५१
- १०.सर्व सहसंचालक, तंत्र शिक्षण, विभागीय कार्यालये (संचालक, तंत्र शिक्षण यांच्यामार्फत)
- ११.प्राचार्य, सर्व शासकीय तंत्रतिनकेतने
- १२.कुलगुरु, सर्व विद्यापीठे
- १३.प्रबंधक, सर्व विद्यापीठे
- १४.सर्व मंत्रालयीन विभाग
- १५.निवड नस्ती/तांशि-४/५.

## (परिशिष्ट-अ)

तंत्रनिकेतनांचे पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये रुपांतर करणे - शासन निर्णय क्रमांक मान्यता-२०१५/(१४३/२०१५)/तांशि-५, दि. १३ ऑक्टोबर, २०१६

अ. क्र	शासकीय तंत्रनिकेतनाचे नाव	विद्यापिठ क्षेत्र	संस्थेतील सुरु असलेले अभ्यासक्रम	प्रवेश क्षमता प्रथम पाळी	प्रवेश क्षमता द्वितीय पाळी	प्रस्तावित पदवी अभ्यासक्रम	प्रवेश क्षमता	नव्याने निर्माण करावयाची पदे		रुपांतरणाने निर्माण करावयाची पदे		
								प्राध्यापक	सहयोगी प्राध्यापक	प्राचार्य	सहयोगी प्राध्यापक	सहाय्यक प्राध्यापक
१	शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी	मुंबई विद्यापिठ	स्थापत्य अभि.	६०	६० (MINORITY)	स्थापत्य अभि.	६०	९	६	१	१२	५२
			संगणक अभि.	६०	६०	संगणक अभि.	६०					
			विद्युत अभि.	६०	-	विद्युत अभि.	६०					
			अणुविद्युत व दुरसंचरण अभि.	६०	६० (MINORITY)	अणुविद्युत व दुरसंचरण अभि.	६०					
			यंत्र अभि.	६०	६० (MINORITY)	यंत्र अभि.	६०					
			फार्मसी	३०	-							
			<b>एकूण</b>	<b>३३०</b>	<b>२४०</b>	<b>एकूण</b>	<b>३००</b>					
२	पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन, लातूर	स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठ, नांदेड	स्थापत्य अभि.	६०	६० (MINORITY)	स्थापत्य अभि.	६०	७	६	१	८	४२
			संगणक अभि.	६०	-	संगणक अभि.	६०					
			माहिती तंत्रज्ञान विद्युत अभि.	६०	-	विद्युत अभि.	६०					
			विद्युत अभि.	६०	-	यंत्र अभि.	६०					
			अणुविद्युत अभि.	६०	-							
			यंत्र अभि.	६०	६० (MINORITY)							
			<b>एकूण</b>	<b>३६०</b>	<b>१२०</b>	<b>एकूण</b>	<b>२४०</b>					

## (परिशिष्ट-अ)

तंत्रनिकेतनांचे पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये रुपांतर करणे - शासन निर्णय क्रमांक मान्यता-२०१५/(१४३/२०१५)/तांशि-५, दि. १३ ऑक्टोबर, २०१६

अ. क्र	शासकीय तंत्रनिकेतनाचे नाव	विद्यापिठ क्षेत्र	संस्थेतील सुरु असलेले अभ्यासक्रम	प्रवेश क्षमता प्रथम पाळी	प्रवेश क्षमता द्वितीय पाळी	प्रस्तावित पदवी अभ्यासक्रम	प्रवेश क्षमता	नव्याने निर्माण करावयाची पदे		रुपांतरणाने निर्माण करावयाची पदे		
								प्राध्यापक	सहयोगी प्राध्यापक	प्राचार्य	सहयोगी प्राध्यापक	सहाय्यक प्राध्यापक
३	शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर	सोलापूर विद्यापिठ, सोलापूर	स्थापत्य अभि.	६०	६० (MINORITY)	स्थापत्य अभि.	६०	९	६	१	१२	५२
			संगणक अभि.	९०	-	संगणक अभि.	६०					
			विद्युत अभि.	६०	-	विद्युत अभि.	६०					
			अणुविद्युत व दुरसंचरण अभि.	६०	-	यंत्र अभि.	६०					
			यंत्र अभि.	१२०	६० (MINORITY)	अणुविद्युत व दुरसंचरण अभि.	६०					
			माहिती तंत्रज्ञान	६०	-							
			वस्त्रनिर्माणशास्त्र	४०	-							
			<b>एकूण</b>	<b>४९०</b>	<b>१२०</b>	<b>एकूण</b>	<b>३००</b>					
४	शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळ	श्री. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ	स्थापत्य अभि.	६०	६० (MINORITY)	स्थापत्य अभि.	६०	९	५	१	१३	५२
			संगणक अभि.	६०	६०	संगणक अभि.	६०					
			विद्युत अभि.	६०	-	विद्युत अभि.	६०					
			अणुविद्युत व दुरसंचरण	६०	६०	यंत्र अभि.	६०					
			रसायन अभि.	६०	-	अणुविद्युत व दुरसंचरण	६०					
			माहिती तंत्रज्ञान	६०	६०							

## (परिशिष्ट-अ)

तंत्रनिकेतनांचे पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये रुपांतर करणे - शासन निर्णय क्रमांक मान्यता-२०१५/(१४३/२०१५)/तांशि-५, दि. १३ ऑक्टोबर, २०१६

			यंत्र अभि.	६०	६० (MINORITY)								
			एकूण	४२०	३००	एकूण	३००						
५	शासकीय तंत्रनिकेतन, धुळे	उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ, जळगांव	स्थापत्य अभि.	६०	-	स्थापत्य अभि.	६०	७	७	१	७	४२	
			संगणक अभि.	६०	-	संगणक अभि.	६०						
			विद्युत अभि.	६०	-	विद्युत अभि.	६०						
			यंत्र अभि.	६०	-	यंत्र अभि.	६०						
			स्वयंचल अभि.	६०	-								
			एकूण	३००	-	एकूण	२४०						
६	शासकीय तंत्रनिकेतन, जालना	डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ, औरंगाबाद	स्थापत्य अभि.	६०	६० (MINORITY)	स्थापत्य अभि.	६०	५	३	१	७	३२	
			संगणक अभि.	६०	-	संगणक अभि.	६०						
			विद्युत अभि.	६०	६० (MINORITY)	विद्युत अभि.	६०						
			यंत्र अभि.	६०	६० (MINORITY)	यंत्र अभि.	६०						
			रसायन अभि.	३०	-								
			एकूण	२७०	१८०	एकूण	२४०						
	एकूण						१६२०	४८	३७	६	५९	२८२	